

दिनांक १ एप्रिल १९७६ च्या पूर्वी सहा
महिन्यांपेक्षा जास्त काळातधीसाठी
निवृत्तीपूर्व रजेवर असलेल्या कर्मचा-यांना
महाराष्ट्र नागरी सेवा [सुधारित वेतन]
नियम, १९७८ चा लाभ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,

परिपत्रक क्रमांक: वेपुर-१२८८/५४७/सेवा-१०
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक २२ सप्टेंबर १९८८

वाचा:- [एक] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक:पीसीआर-१२७८/
सीआर-१२/ससईआर-१०; दिनांक १७ एप्रिल १९७८.

[दोन] शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक:पीसीआर-१३७८/
सीआर-७९६/ससईआर-१०, दिनांक १३ डिसेंबर १९७८

[तीन] शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक:पीसीआर-१३७८/
सीआर-३८२/ससईआर-१०, दिनांक ३० मार्च १९७९

शासन निर्णय:-
=====

वर [दोन] येथे दर्शविलेल्या शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक
१३ डिसेंबर १९७८ च्या परिच्छेद १ अनुभार जे शासकीय कर्मचारी दिनांक १ एप्रिल
१९७६ पूर्वी पासून सेवा निवृत्तीपूर्व रजेवर होते व जे दिनांक १ एप्रिल १९७६ नंतर
प्रत्यक्षात सेवानिवृत्त झाले अशा कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा [सुधारित
वेतन] नियम, १९७८ चा काल्पनिक फायदा त्यांच्या सेवानिवृत्तीवेतनासाठी व
उपदानाच्या प्रयोजनासाठी देण्यात आला आहे. परंतु अट अशी की ज्या दिनांका-
पासून ते सेवा निवृत्तीपूर्व रजेवर गेले त्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत
त्यांनी सुधारित वेतनश्रेणी स्विकारण्याबाबत हवी. वर [तीन] येथे दर्शविलेल्या
शासन निर्णय, वित्त विभाग दिनांक ३० मार्च १९७९ च्या परिच्छेद २ उपपरिच्छेदा
नुसार असा खुलासा करण्यात आला की अशा कर्मचा-यांनी सुधारित वेतनश्रेणी
स्विकारण्याचा विकल्प देण्याची आवश्यकता नाही. मात्र अनुधारित वेतनश्रेणी
किंवा सुधारित वेतनश्रेणी यापैकी जी वेतनश्रेणी त्यांना निवृत्तीवेतनासाठी
फायदेशीर असेल ती वेतनश्रेणी स्विकारण्याबाबत त्यांनी विकल्प दिला आहे असे
मानण्यात यावे. सेवा निवृत्तीपूर्व रजा सुरु झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत
सुधारित वेतनश्रेणी स्विकारण्याबाबतच्या अटीमुळे, दिनांक १ एप्रिल १९७६ पूर्वी

क. मा. प.

पासून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सेवानिवृत्तीपूर्व रजेवर असलेल्या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा [सुधारित वेतन] नियम १९७८ चा लाभ मिळाला नाही. अशा कर्मचा-यांना हा लाभ देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, अशा कर्मचा-यांनाही त्यांच्या निवृत्तीवेतन व उपदान या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा [सुधारित वेतन] नियम १९७८ चा काल्पनिक फायदा देण्यात यावा. मात्र अशा कर्मचा-यांना सुधारित वेतनश्रेणीची थकवाफी मिळणार नाही.

२. या निर्णयाबुळे संबंधित कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तिवेतन व उपदानाच्या रकमेमध्ये वाढ होईल. तरी संबंधित विभाग/प्रमुखांनी/कार्यालय प्रमुखांनी अशा त-हेची प्रकरणे पुन्हा तपासावीत व सुधारित निवृत्तीवेतन व उपदान कागदपत्रे तयार करून संबंधित महालेखापालांना सादर करावीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

[व्यं. दे. पानसे]

प्रत रवाना :-

शासनाचे सह सचिव.

भारत सरकारचे सचिव, वित्त मंत्रालय व्यय [खर्च] विभाग, नवी दिल्ली,

महालेखापाल-१ [लेखा व अनुज्ञेयता], महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-२, [लेखा व अनुज्ञेयता], महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल-१ [लेखा परिक्षा], महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-२ [लेखा परिक्षा], महाराष्ट्र, नागपूर,

लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी, हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगा

निघाली लेखा अधिकारी, मुंबई,

राज्यपालांचे सचिव/मुख्यमंत्र्यांचे सचिव,

मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

x प्रबंधक, उच्च न्यायालय [मूळ शाखा],

x प्रबंधक, उच्च न्यायालय अपील शाखा, मुंबई,

x सचिव, महाराष्ट्र लोक सेवा आयोग, मुंबई,

x सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

x प्रबंधक, लेखा आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

मंत्रालयातील सर्व विभाग

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,

जिल्हा परिषदांचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,

वित्त विभागातील सर्व कार्यकारी

नियंत्रण फाईल, वित्त विभाग.

x पत्रादारे.